

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला, उपविभाग एक अन्वये वन विभागातील अधिकाऱ्यांना विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्रमांक: एफडीएम-२०१६/प्र.क्र.३३०/फ-२
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक:- १ जानेवारी, २०२१

- संदर्भ:-**
- १) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक एमएससी २० ११/ प्रक्र १७७/ फ ५, दि. ११ ऑगस्ट २०११
 - २) महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्रमांक-एफडीएम-२०१३/प्र.क्र.१८२/फ-२, दि. ०३.०९.२०१४
 - ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र.विअप्र -२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२ दि.१७.०४.२०१५
 - ४) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष ९/विभा,प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/१७६५/१८-१९ दि. १२.०९.२०१९
 - ५) प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन बलप्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष ९/विभा,प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/५९१/२०-२१ दि. १४.०८.२०२०
 - ६) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, (कार्मिक), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष ९/विभा,प्र./भावसे /प्र. क्र. ५५(१६-१७)/७९५/२०-२१ दि. ०८.१०.२०२०

प्रस्तावना:-

वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला उपविभाग १ ते ५ मध्ये प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये शासन निर्णय क्रमांक विअप्र १०.०८/प्र.क्र.७०/ २००८/विनियम, दिनांक १५.०५.२००९ अन्वये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत सदर सुधारीत केलेल्या अधिकाराचा वापर करण्यासाठी महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र. एमएससी २०११/ प्रक्र १७७/ फ ५, दिनांक ११ ऑगस्ट २०११ अन्वये वन विभागातील त्यावेळी अस्तित्वात असलेल्या विविध श्रेणीतील पदांना त्यांच्या दर्जाप्रमाणे मुंबई वित्तीय नियम १९५९ अंतर्गत विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख घोषित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून वन विभागात काही नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. तसेच सन २०१४ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे वन विभागात विलीनीकरण करण्यात आल्यावर सामाजिक वनीकरण विभागातील पदांच्या पदनामामध्ये बदल करण्यात आले आहेत, त्याच बरोबर वन प्रशिक्षण संस्थांमधील पदांना सुद्धा वित्तीय अधिकार देणे आवश्यक झाले आहे. तसेच वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग पहिला उप विभाग १ ते ५ अन्वये प्रदान करण्यात आले आलेल्या वित्तीय अधिकारांमध्ये वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १७.४.२०१५ अन्वये सुधारणा करण्यात आली आहे. सदर वित्तीय अधिकाराचा वापर करण्यासाठी त्यामधील

अनुक्रमांक १, २ व ३ मधील नियम क्रमांक २ नुसार संबंधित प्रशासकीय विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील अधिकाऱ्यांना विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख घोषित करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडून प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहेत. यास अनुलक्षून वन विभागातील अधिकाऱ्यांना विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक १७.४.२०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका-१९७८ भाग पहिला, उप विभाग-१ मधील अनुक्रमांक १, २ व ३ मधील नियम क्रमांक २ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून खालील पदांना विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात येत आहे.

अ.क्र.	विभाग प्रमुख / प्रादेशिक विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख	पदनाम
१	विभाग प्रमुख	प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व) मुख्य वनसंरक्षक (सर्व) वनसंरक्षक (सर्व) महासंचालक, वन प्रशिक्षण संस्था, कुंडल संचालक वन प्रशिक्षण अकादमी, चंद्रपूर
२	प्रादेशिक विभाग प्रमुख/ प्रादेशिक कार्यालय प्रमुख	उप वनसंरक्षक (सर्व) उप संचालक (व्याघ्र राखीव क्षेत्र) (सर्व) विभागीय वन अधिकारी (स्वतंत्र कार्यालय असलेले) स्वतंत्र उपविभागाचे उप विभागीय वन अधिकारी संचालक, वन प्रशिक्षण संस्था (सर्व) वन अभियंता
३	कार्यालय प्रमुख	सहायक वनसंरक्षक (स्वतंत्र कार्यालय असलेले) वनक्षेत्रपाल (स्वतंत्र कार्यालय असलेले)

शासन निर्णय, वित्त विभाग, क्र.विअप्र-२०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२ दि.१७.०४.२०१५ सोबत जोडलेल्या वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-पहिला उप विभाग-एक मधील अनुक्रमांक १, २ व ३ मधील नियम क्रमांक २ मधील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय

विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार तसेच या अनुषंगाने यापुर्वी वेळेवेळी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय अधिक्रमित करुन सदरहू शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०१०४१११६४४२९१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(अतुल कोदे)

सह सचिव (वने)

महसूल व वन विभाग

प्रति :-

- १) मा. मंत्री (वने)/मा. राज्यमंत्री (वने) यांचे खाजगी सचिव
- २) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
- ३) सर्व प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ४) सर्व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर
- ५) सर्व मुख्य वनसंरक्षक
- ६) सर्व वनसंरक्षक
- ७) सर्व उप वनसंरक्षक /विभागीय वन अधिकारी
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परीक्षा), १/२ महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर.
- ९) सह सचिव / उप सचिव, वित्त विभाग (विनियम), मंत्रालय, मुंबई-३२.
- १०) मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ११) सह सचिव/उप सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १२) सर्व कार्यासन अधिकारी, (वने), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) निवडनस्ती , फ-२ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.